



18th May, 2023

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai – 400001

Scrip Code: 540738

Sub: Newspaper Advertisement with respect to Audited Financial Results of the Company for the quarter and financial year ended 31st March, 2023.

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulations 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the newspaper advertisements published today i.e. on 18th May, 2023 in Business Standard (in English) and Mumbai Lakshadeep (in Marathi) regarding Audited Financial Results of the Company for the quarter and financial year ended 31st March, 2023.

These newspaper advertisements are also being uploaded on the Company's website www.shreejitranslogistics.com.

Kindly take the same on records.

Thanking you.

Yours faithfully,

For Shreeji Translogistics Limited

Rajnikant C. Shah

Wholetime Director

(DIN: 00269109)



REGIONAL OFFICES :

Chennai : T : 2680 0092 / 2680 0093 • E : chennai@shreejitrans.com

Bangalore : T : 4081 2222 / 4081 2200 • E : bangalore@shreejitrans.com

PAN No. : AAEC3602B

SAC Code : 996511

CIN No. : L63010MH1994PLC077890

मित्सू केमच्या उत्पन्नात १९ टक्क्यांनी वाढ

खर्चात वाढ होऊनही आर्थिक वर्ष २३ मध्ये महसूल वाढ आणि नफा कायम राखण्यात यशस्वी झालो आहोत. आम्ही समजतो की कच्च्या मालाच्या किमती ही एक प्रमुख चिंता आहे, परंतु आम्ही नफा आणखी सुधारण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी सक्रियपणे कार्य करत आहोत. परंतु आम्ही नफा आणखी सुधारण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी सक्रियपणे कार्य करत आहोत.

सुदैवात, आम्ही तिसऱ्या तीमहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीदरम्यान कच्च्या मालाच्या किमतींमध्ये काही सुधारणा पाहिल्या आहेत आणि आम्हाला खात्री आहे की हा कल चालू वर्षामध्येकायम राहील. या सर्व बाबी आम्हाला आगामी वर्षासाठी सकारात्मक दृष्टीकोन देते आणि आर्थिक वर्ष २४ हे वाढीच्या दृष्टीकोनातून चांगले वर्ष असण्याची आम्हाला अपेक्षा आहे.

आमचे उत्पन्न वाढवताना आम्ही नफा टिकवून ठेवत आहोत याची खात्री करण्यासाठी आम्ही विविध खर्च कपातीचेउपाय अंम लात आणत आहोत. याव्यतिरिक्त, आम बाजारातील कल आणि भविष्यातील मागणीवर परिणाम करू शकण्याय घटकांचे बारकाईने निरीक्षण करत आहोत. आमचा विद्यवा अस आहे की योग्य धोरणे आणि नवीन योजनांसह आम्ही कोणत्याही संभाव्य जोखमींना सामोरे जाऊ शकतो आणि कंपनी म्हणून भरभराट करू शकतो.

SKY

स्काय इंडस्ट्रीज लिमिटेड

(सीआयएन: १९१०२०१एम एच १९८१पीएलसी ०१२६४५)
नोंदणीकृत कार्यालय : सी - ५८, टॉप्लेसी इंडस्ट्रियल पॅराड, चक्रवर्ती, मंगलूर रोड, वावूर, नवी मुंबई ४०० ७०५.
कार्पोरेट कार्यालय : ११०१, ब्रुक्सलॅन्ड मॅजिस्ट्रिक, फ्लाकरोड - मंगलूर टिक रोड, चक्रव (पश्चिम) मुंबई ४०० ०२३
दूरध्वनी : ०२२ - ६७१३२९००.
वेबसाइट : www.skycorp.in, ई-मेल: corporate@skycorp.in

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष		
क्र.		३१.०३.२०२३ (१९.०३.२०२३)	३१.१२.२०२२ (असहकार्यवर्ष)	३१.०३.२०२२ (सहकार्यवर्ष)	३१.०३.२०२१ (१९.०३.२०२१)
१.	परिचलनातून उत्पन्न	१७५४.३६	१७६०.६८	१६६३.२४	७४१२.०९
२.	कर, अपवादात्मक बाबीपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	६८.५९	(४१.३६)	२०९.२०	२३३.६७
३.	करपूर्व, अपवादात्मक बाबीपर्यन्त कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	६८.५९	(४१.३६)	२०९.२०	२३३.६७
४.	करपर्यन्त कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	५४.९६	(३१.७७)	१६१.४८	१७६.८२
५.	कालावधीकरिता एकूण सर्वसामाेशक उत्पन्न (कालावधीकरिता करपरपन्ना)				
६.	मूळ/५ आणि ५.१/५) व अन्य सर्वसामाेशक उत्पन्न (करपरपन्ना) यांचा समावेश	५३.७८	(३०.८७)	१६६.२९	१७८.६०
७.	लेखापरीक्षित ताळेबंदमध्ये दर्शविल्यानुसार राखीव -				
८.	प्रदानित समभागा भांडवल (मालकी मूल्य रु. १/-/- प्रसिध्दोअ)	७८५.९८	७८५.९८	६८४.५८	७८५.९८
९.	प्रती रोअर उत्पन्न				
१०.	१. म्हणून २. सोमोर्कृत	०.७०	(०.४०)	२.२५	७.७७
		०.६९	(०.४०)	२.०७	६.२८
टोपः -					
१)	वरील विवरणे दे सेबी (स्वी व अन्य विनियम अन्वयकारका) विनियम, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत बीएसई लिमिटेडकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या निव्वट्ट प्रारूप्याच्या सारशा आहे. दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप वेबसाईट www.bseindia.com वर व कंपनीची वेबसाईट www.skycorp.in वर उपलब्ध आहे.				
२)	वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुरावालोकन करण्यात आले असून शिफारस करण्यात आली आहे व संचालक मंडळद्वारे त्यांच्या दि. १६.०४.२०२३ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंजुरी दिली आहे.				
३)	वरील अहवाला हा कंपनीचा कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ सहायान कंपनीचा (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ व कंपनीचा (भारतीय लेखा मानके) नियम, २०१६ अंतर्गत विहित केल्यानुसार कंपनीचा (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ (आयएसओ एएस) नुसार तयार करण्यात आला आहे.				
४.	आकडेवारी आवश्यकतेनुसार पुनर्गणित व पुनर्वित्त करणवत आलेली आहे.				

सही/-वायवकत राबनाती
पृथ्वीसंचालक आणि सीओओ
बीआयएन : ००१७८३१

खबबदारी सूचना
ज्यांच्याशी संबंधित असेल त्यांच्यासाठी
ही खबबदारी सूचना माझ्या अशिलांच्या वतीने म्हणजे अर्बिटा नेटवर्क एक्सपर्ट्स् प्रायव्हेट लिमिटेड, ज्याचे नोंदणीकृत कार्यालय ८०४, बंडक चॅम्बर, पश्चिम द्रुगती महागम, मेट्रो स्टेशन समोर, अंधेरी-पूर्व, मुंबई-४००६९ येथे दिले आहे. सामान्य जनतेला याद्वारे सावध केले जाते की काही अज्ञात व्यक्ती, प्रतिनिधी, एकत्री आणि काही माजी कर्मचारी उदा. आबिद खान, हेमल शाह आणि माजी संचालक उदा. श्री. अरशद घुसा आणि गीमती फरहाना बानो अर्शाद घुसा हे माझ्या अशिलांच्या भाग असल्याचा चुकीचा दावा करून आणि/किंवा माझ्या अशिलाशी संबंधित असल्याचा दावा करून, आणि स्वतःला असे म्हणवून आणि संभाव्य नोकरी शोधापारे, विद्यार्थी आणि त्यांच्यासमोर चुकीचे वर्णन करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, ने सध्या अर्बिटा नेटवर्क एक्सपर्ट् प्रायव्हेट लिमिटेड चालवत आहेत आणि अर्बिटा नेटवर्क एक्सपर्ट् प्रायव्हेट लिमिटेडचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक/कर्मचारी/सहकार्य/सहकार्य म्हणून काम करत आहेत आणि अंनित्लाइन सीसके परीक्षांशी संबंधित प्रशिक्षण, शैक्षणिक साहित्य आणि इतर अभ्यासक्रमाचे पेरर ऑफर करत आहेत (परसूनहू द्वारे आयोजित), ज्यांना माझ्या अशिलाने मान्यता दिली आहे किंवा मंजूर केले आहे. माजी कर्मचाऱ्यांनी सांगितले की, माजी संचालकांनी अर्बिटा नेटवर्क एक्सपर्ट्स् प्रायव्हेट लिमिटेडमधून कायदेशीररीत्या राजीनामा दिला आहे किंवा त्यांच्या सेवा संपुष्टात आल्या आहेत आणि ते माझ्या अशिलाशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाहीत हे सांगण्याची गरज नाही.
कृपया सूचित करा की अशा उपरोक्त अज्ञात व्यक्तींशी, माजी कर्मचारी आणि माजी संचालक, एजंट आणि एकत्रीची यांच्याशी र्वेच्छेने परस्परविर करणारी कोणतीही व्यक्ती त्यांच्या स्वतःच्या जोखमीवर, खर्च आणि परिणामांबद्दल असे करत असेल.
मी, सूचनांनुसार आणि माझ्या अशिलांच्या वतीने, अशा विनंत्यांना कोणोही प्रतिसाद देऊ नये, अशी जोरदार शिफारस करतो आणि संभाव्य नोकरी शोधापारे, विद्यार्थी, इच्छुक आणि सामान्य जनतेला होण्याऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी माझे अशिल कोणतेही दायित्व स्वीकारणार नाही (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे) अशा उपरोक्त अज्ञात व्यक्ती, माजी कर्मचारी आणि माजी संचालक, एजंट आणि खोटे दावे करणाऱ्या एकत्री यांच्याशी केलेल्या व्यवहारांमुळे.
जर तुम्हाला अशी कोणतीही फसवणूक करणारा क्रिचायकाला आढळला तर तुम्ही कृपया info@octanetworks.com वर संपर्क साधू शकता जेणेकरून योग्य कारवाई करता येईल आणि कृपया माझ्या अशिलाला अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी योग्य कारवाई करण्यात मदत करा.
विकास के. सिंग अर्बिटा नेटवर्क एक्सपर्ट्स् प्रायव्हेट लिमिटेडचे वकील खोती क्र.३६, उच्च न्यायालय, मुंबई

जाहीर सूचना
सर्वसाधारण जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, (१) श्री. सय्यद मोहम्मद हुसेन व (२) श्रीमती सय्यद नरगीस हे सदर फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, क्षेत्रफळ ६४७ चौ.फू. बिल्डअप तसम ५९.४८ चौ.मी. बिल्डअप, केल्टकी शांतीनगर को-ऑप.हौ.सो.लि. म्हणून ज्ञात इमारत क्र.बी-२३, सेक्टर-१, शांतीनगर, मिा रोड (पूर्व), टाणे-४०११७७ (यापुढे सादर फ्लॅट आणि सदर सोसायटी म्हणून संदर्भ) आणि अनुक्रमांक ४८१ ते ४९० (दोन्ही समाविष्ट) धारक भागप्रमाणपत्र क्र.५० धारक १० पुर्णपणे भरणा केलेले रोअर्सचे धारक व मालक (यापुढे सदर भागप्रमाणपत्र म्हणून संदर्भ) आहेत आणि सदर फ्लॅटबाबतचे उपरोक्त भागप्रमाणपत्र हे हरवले आहे आणि अत्यंत शोध घेऊनही सापडलेले नाही.
जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत उपरोक्त भागप्रमाणपत्राच्या आधारावर विक्री, हस्तान्तर, भागप्रमाणपत्राची प्रतिभुती, अदलाबदल, तारण, हमी, अधिभार, बक्षीस, न्यास, परिरक्षा, वारसाहक्क, तावा, भाडेपट्टा, मृत्युपत्र, परवाना, मालकी हक्क, कायदेशीर हक्क, जमी किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, हित किंवा दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा लेखी स्वरुपात आवश्यक दस्तऐवजी पुराव्यांसह (पुच्छयंसह दस्तावेजांशिवाय कोणताही दावा/आक्षेप स्विकारले जाणार नाही आणि माझे अशिला समोर अंमलबजावणीसाठी वैध असणार नाही). खालील स्वाक्षरीकरत्यांचे कार्यालय-कार्यालय क्र.४, तिरुमजला, आशो-पालव, मॅकडोनाल्डसच्या पुढे, एस.व्ही. रोड, तिरुमाला शोरूम समोर, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसात कार्यालयीन कळवावे. अन्यथा असे सर्व दावा त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि सदर सोसायटीकडून दुय्यम भागप्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया माझे अशील सुरू करतील.
दिनांक: १८ मे, २०२३
श्री. कमलेश आर. मोर्वा वकील, उच्च न्यायालय

जाहीर सूचना
आमचे अशिल यांच्या वतीने याद्वारे सामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की, कमलजीत कौर जोगिंदर सिंग, दलवीर कौर जोगिंदर सिंग यांची मुलगी, पूर्वीची दलवीर कौरांसिंह मेहता या एक दिवसात अर्बिटा करारसिग मेहता (यापुढे मूळ मालक म्हणून संबोधले जाते) जवळ गेले, तसेच त्यांचे अपाले आहे आणि अन्याय पूर्णपणे जागे होवकर, खोली क्रमांक ५, पृथ्वी इमारतीच्या तळमजल्यावर २२५ चौफू फूट (चर्च क्षेत्र), १ ला रोड, योग संस्थान समोर, प्रभात कॉलनी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई-४०० ०५५, त्यावर उष्ण (उष्ण) इमारत बावलेह यामुळे १६५५ चौसर्ग याई किंवा १४८८ चौसर्ग मीटरच्या समतुल्य, त्यामध्ये जाई नावातील सांठवणूक क्रमांक १/१बी, सिटी सर्व्हे क्रमांक १बी आणि १बी (१ ते ९), टी.पी. स्क्रीम ५ चा अंतिम खुबड क्रमांक १२८, सांताक्रूझ (पूर्व) चा अंतिम नोंदणी उपखिलात आणि मुंबई बिल्डिंगअप कर्पूर्व याई क्र. ६५५८ (१३५) आणि ६५५९ (१३५), खोली दिलेल्या अनुसूचीमध्ये अधिक विशेषतः मूळ कल्पनापत्र आहे (यापुढे सदर भागप्रमाणपत्र संदर्भित). मूळ मालक ही अविभाजित होती आणि १ फेब्रुवारी २०२२ रोजी वतीने निवून झाले, तीस परिसर म्हणून संदर्भित). मूळ मालक ही अविभाजित होती आणि १ फेब्रुवारी, २०२२ रोजी वतीने निवून झाले, तीस परिसर कायदेशीर वारस आणि जवळचे नातेवाईक, तिच्या तीन (३) बहिणी म्हणजे (१) मालविकर कौर श्रवावा पूर्वीची, मलविकर करारसिग मेहता, (२) सनवीकौर राविकर सिंग चोप्रा पूर्वीची सनवीर करारसिग मेहता आणि (३) दलवीर कौर जोगिंदर सिंग पूर्वीची दलवीर करारसिग मेहता. मलविकर कौर श्रवावा पूर्वीची मलविकर करारसिग मेहता आणि सनवीकौर राविकर सिंग चोप्रा पूर्वीची सनवीर करारसिग मेहता यांनी त्यांची बहीण दलवीर कौर जोगिंदर सिंग पूर्वीची यांच्या नावे त्यांचा अविभाजित हक्क, हक्क, शीक आणि स्वास्थ्य सोडले आणि समर्पण केले. त्यानंतर दलवीर करारत सिंग मेहता यांनी नोंदणी क्रमांक बीडीआर१५५-४०३८-२०२३ सह दिनांक १० मार्च २०२३ रोजी मुंबईच्या हमी उप निव्वंकरकाडे तीरसर स्वाक्षरी केलेले, कार्यानिव्वं केलेले, किंवा माललेले आणि नोंदणीकृत प्रकाशनाचे नोंदणीकृत मालकाना दाखवले. आमच्या अशिलांनी आई दलवीर कौर जोगिंदर सिंग पूर्वीची दलवीर करारत सिंग मेहता यांना आमच्या अशिलात, कलमवती कौर जोगिंदर सिंग, दलवीर कौर जोगिंदर सिंग यांची मुसोनी पूर्वीची यांना परिसर भर दिला आहे. दलवीर करारसिग मेहता यांनी तिच्या नैसर्गिक प्रेमातून आणि आपुलकीने आणि कोणत्याही आर्थिक मोटवड्याशिवाय नोंदणीकृत बिलकारापासून १० मार्च, २०२३ रोजी मुंबईच्या हमी उपनिव्वंकरकाडे तीरसर स्वाक्षरी केलेली, कार्यानिव्वं, किंवा माललेली आणि नोंदणीकृत नोंदणी क्र.बीडीआर१५५-४०६१-२०२३, आम्ही, आमच्या अशिलांच्या वतीने, ५ फेब्रुार २०२३ रोजी एक पत्र, मे. राजा डेव्हलपर्स डेव्हलपर्सना विनंती केली की ती राणा आमच्या अशिलांच्या नावावर हस्तांतरित करावी आणि त्या जागेचा शोध, रिकामा आणि शांततापूर्ण ताबा द्यावा आणि आमच्या अशिलांला त्या जागेचा योग्य आणि कायदेशीर मालक म्हणून सर्व आर्थिक तपाम मिळविले. आमच्या अशिलांने सर्व आवश्यक कायदापत्रे एक संसेर राजा डेव्हलपर्स नावा सदर केली आहेत, आमच्या अशिलांच्या नावे सधरा हस्तांतरित करण्यासाठी.
दलवीर करारसिग मेहता यांनी तिच्या नैसर्गिक प्रेमातून आणि आपुलकीने आणि कोणत्याही आर्थिक मोटवड्याशिवाय नोंदणीकृत बिलकारापासून १० मार्च, २०२३ रोजी मुंबईच्या हमी उपनिव्वंकरकाडे तीरसर स्वाक्षरी केलेली, कार्यानिव्वं, किंवा माललेली आणि नोंदणीकृत नोंदणी क्र.बीडीआर१५५-४०६१-२०२३, आम्ही, आमच्या अशिलांच्या वतीने, ५ फेब्रुार २०२३ रोजी एक पत्र, मे. राजा डेव्हलपर्स डेव्हलपर्सना विनंती केली की ती राणा आमच्या अशिलांच्या नावावर हस्तांतरित करावी आणि त्या जागेचा शोध, रिकामा आणि शांततापूर्ण ताबा द्यावा आणि आमच्या अशिलांला त्या जागेचा योग्य आणि कायदेशीर मालक म्हणून सर्व आर्थिक तपाम मिळविले. आमच्या अशिलांने सर्व आवश्यक कायदापत्रे एक संसेर राजा डेव्हलपर्स नावा सदर केली आहेत, आमच्या अशिलांच्या नावे सधरा हस्तांतरित करण्यासाठी.
दलवीर करारसिग मेहता यांनी तिच्या नैसर्गिक प्रेमातून आणि आपुलकीने आणि कोणत्याही आर्थिक मोटवड्याशिवाय नोंदणीकृत बिलकारापासून १० मार्च, २०२३ रोजी मुंबईच्या हमी उपनिव्वंकरकाडे तीरसर स्वाक्षरी केलेली, कार्यानिव्वं, किंवा माललेली आणि नोंदणीकृत नोंदणी क्र.बीडीआर१५५-४०६१-२०२३, आम्ही, आमच्या अशिलांच्या वतीने, ५ फेब्रुार २०२३ रोजी एक पत्र, मे. राजा डेव्हलपर्स डेव्हलपर्सना विनंती केली की ती राणा आमच्या अशिलांच्या नावावर हस्तांतरित करावी आणि त्या जागेचा शोध, रिकामा आणि शांततापूर्ण ताबा द्यावा आणि आमच्या अशिलांला त्या जागेचा योग्य आणि कायदेशीर मालक म्हणून सर्व आर्थिक तपाम मिळविले. आमच्या अशिलांने सर्व आवश्यक कायदापत्रे एक संसेर राजा डेव्हलपर्स नावा सदर केली आहेत, आमच्या अशिलांच्या नावे सधरा हस्तांतरित करण्यासाठी.
दलवीर करारसिग मेहता यांनी तिच्या नैसर्गिक प्रेमातून आणि आपुलकीने आणि कोणत्याही आर्थिक मोटवड्याशिवाय नोंदणीकृत बिलकारापासून १० मार्च, २०२३ रोजी मुंबईच्या हमी उपनिव्वंकरकाडे तीरसर स्वाक्षरी केलेली, कार्यानिव्वं, किंवा माललेली आणि नोंदणीकृत नोंदणी क्र.बीडीआर१५५-४०६१-२०२३, आम्ही, आमच्या अशिलांच्या वतीने, ५ फेब्रुार २०२३ रोजी एक पत्र, मे. राजा डेव्हलपर्स डेव्हलपर्सना विनंती केली की ती राणा आमच्या अशिलांच्या नावावर हस्तांतरित करावी आणि त्या जागेचा शोध, रिकामा आणि शांततापूर्ण ताबा द्यावा आणि आमच्या अशिलांला त्या जागेचा योग्य आणि कायदेशीर मालक म्हणून सर्व आर्थिक तपाम मिळविले. आमच्या अशिलांने सर्व आवश्यक कायदापत्रे एक संसेर राजा डेव्हलपर्स नावा सदर केली आहेत, आमच्या अशिलांच्या नावे सधरा हस्तांतरित करण्यासाठी.
दलवीर करारसिग मेहता यांनी तिच्या नैसर्गिक प्रेमातून आणि आपुलकीने आणि कोणत्याही आर्थिक मोटवड्याशिवाय नोंदणीकृत बिलकारापासून १० मार्च, २०२३ रोजी मुंबईच्या हमी उपनिव्वंकरकाडे तीरसर स्वाक्षरी केलेली, कार्यानिव्वं, किंवा माललेली आणि नोंदणीकृत नोंदणी क्र.बीडीआर१५५-४०६१-२०२३, आम्ही, आमच्या अशिलांच्या वतीने, ५ फेब्रुार २०२३ रोजी एक पत्र, मे. राजा डेव्हलपर्स डेव्हलपर्सना विनंती केली की ती राणा आमच्या अशिलांच्या नावावर हस्तांतरित करावी आणि त्या जागेचा शोध, रिकामा आणि शांततापूर्ण ताबा द्यावा आणि आमच्या अशिलांला त्या जागेचा योग्य आणि कायदेशीर मालक म्हणून सर्व आर्थिक तपाम मिळविले. आमच्या अशिलांने सर्व आवश्यक कायदापत्रे एक संसेर राजा डेव्हलपर्स नावा सदर केली आहेत, आमच्या अशिलांच्या नावे सधरा हस्तांतरित करण्यासाठी.
दलवीर करारसिग मेहता यांनी तिच्या नैसर्गिक प्रेमातून आणि आपुलकीने आणि कोणत्याही आर्थिक मोटवड्याशिवाय नोंदणीकृत बिलकारापासून १० मार्च, २०२३ रोजी मुंबईच्या हमी उपनिव्वंकरकाडे तीरसर स्वाक्षरी केलेली, कार्यानिव्वं, किंवा माललेली आणि नोंदणीकृत नोंदणी क्र.बीडीआर१५५-४०६१-२०२३, आम्ही, आमच्या अशिलांच्या वतीने, ५ फेब्रुार २०२३ रोजी एक पत्र, मे. राजा डेव्हलपर्स डेव्हलपर्सना विनंती केली की ती राणा आमच्या अशिलांच्या नावावर हस्तांतरित करावी आणि त्या जागेचा शोध, रिकामा आणि शांततापूर्ण ताबा द्यावा आणि आमच्या अशिलांला त्या जागेचा योग्य आणि कायदेशीर मालक म्हणून सर्व आर्थिक तपाम मिळविले. आमच्या अशिलांने सर्व आवश्यक कायदापत्रे एक संसेर राजा डेव्हलपर्स नावा सदर केली आहेत, आमच्या अशिलांच्या नावे सधरा हस्तांतरित करण्यासाठी.
दलवीर करारसिग मेहता यांनी तिच्या नैसर्गिक प्रेमातून आणि आपुलकीने आणि कोणत्याही आर्थिक मोटवड्याशिवाय नोंदणीकृत बिलकारापासून १० मार्च, २०२३ रोजी मुंबईच्या हमी उपनिव्वंकरकाडे तीरसर स्वाक्षरी केलेली, कार्यानिव्वं, किंवा माललेली आणि नोंदणीकृत नोंदणी क्र.बीडीआर१५५-४०६१-२०२३, आम्ही, आमच्या अशिलांच्या वतीने, ५ फेब्रुार २०२३ रोजी एक पत्र, मे. राजा डेव्हलपर्स डेव्हलपर्सना विनंती केली की ती राणा आमच्या अशिलांच्या नावावर हस्तांतरित करावी आणि त्या जागेचा शोध, रिकामा आणि शांततापूर्ण ताबा द्यावा आणि आमच्या अशिलांला त्या जागेचा योग्य आणि कायदेशीर मालक म्हणून सर्व आर्थिक तपाम मिळविले. आमच्या अशिलांने सर्व आवश्यक कायदापत्रे एक संसेर राजा डेव्हलपर्स नावा सदर केली आहेत, आमच्या अशिलांच्या नावे सधरा हस्तांतरित करण्यासाठी.
दलवीर करारसिग मेहता यांनी तिच्या नैसर्गिक प्रेमातून आणि आपुलकीने आणि कोणत्याही आर्थिक मोटवड्याशिवाय नोंदणीकृत बिलकारापासून १० मार्च, २०२३ रोजी मुंबईच्या हमी उपनिव्वंकरकाडे तीरसर स्वाक्षरी केलेली, कार्यानिव्वं, किंवा माललेली आणि नोंदणीकृत नोंदणी क्र.बीडीआर१५५-४०६१-२०२३, आम्ही, आमच्या अशिलांच्या वतीने, ५ फेब्रुार २०२३ रोजी एक पत्र, मे. राजा डेव्हलपर्स डेव्हलपर्सना विनंती केली की ती राणा आमच्या अशिलांच्या नावावर हस्तांतरित करावी आणि त्या जागेचा शोध, रिकामा आणि शांततापूर्ण ताबा द्यावा आणि आमच्या अशिलांला त्या जागेचा योग्य आणि कायदेशीर मालक म्हणून सर्व आर्थिक तपाम मिळविले. आमच्या अशिलांने सर्व आवश्यक कायदापत्रे एक संसेर राजा डेव्हलपर्स नावा सदर केली आहेत, आमच्या अशिलांच्या नावे सधरा हस्तांतरित करण्यासाठी.
दलवीर करारसिग मेहता यांनी तिच्या नैसर्गिक प्रेमातून आणि आपुलकीने आणि कोणत्याही आर्थिक मोटवड्याशिवाय नोंदणीकृत बिलकारापासून १० मार्च, २०२३ रोजी मुंबईच्या हमी उपनिव्वंकरकाडे तीरसर स्वाक्षरी केलेली, कार्यानिव्वं, किंवा माललेली आणि नोंदणीकृत नोंदणी क्र.बीडीआर१५५-४०६१-२०२३, आम्ही, आमच्या अशिलांच्या वतीने, ५ फेब्रुार २०२३ रोजी एक पत्र, मे. राजा डेव्हलपर्स डेव्हलपर्सना विनंती केली की ती राणा आमच्या अशिलांच्या नावावर हस्तांतरित करावी आणि त्या जागेचा शोध, रिकामा आणि शांततापूर्ण ताबा द्यावा आणि आमच्या अशिलांला त्या जागेचा योग्य आणि कायदेशीर मालक म्हणून सर्व आर्थिक तपाम मिळविले. आमच्या अशिलांने सर्व आवश्यक कायदापत्रे एक संसेर राजा डेव्हलपर्स नावा सदर केली आहेत, आमच्या अशिलांच्या नावे सधरा हस्तांतरित करण्यासाठी.
दलवीर करारसिग मेहता यांनी तिच्या नैसर्गिक प्रेमातून आणि आपुलकीने आणि कोणत्याही आर्थिक मोटवड्याशिवाय नोंदणीकृत बिलकारापासून १० मार्च, २०२३ रोजी मुंबईच्या हमी उपनिव्वंकरकाडे तीरसर स्वाक्षरी केलेली, कार्यानिव्वं, किंवा माललेली आणि नोंदणीकृत नोंदणी क्र.बीडीआर१५५-४०६१-२०२३, आम्ही, आमच्या अशिलांच्या वतीने, ५ फेब्रुार २०२३ रोजी एक पत्र, मे. राजा डेव्हलपर्स डेव्हलपर्सना विनंती केली की ती राणा आमच्या अशिलांच्या नावावर हस्तांतरित करावी आणि त्या जागेचा शोध, रिकामा आणि शांततापूर्ण ताबा द्यावा आणि आमच्या अशिलांला त्या जागेचा योग्य आणि कायदेशीर मालक म्हणून सर्व आर्थिक तपाम मिळविले. आमच्या अशिलांने सर्व आवश्यक कायदापत्रे एक संसेर राजा डेव्हलपर्स नावा सदर केली आहेत, आमच्या अशिलांच्या नावे सधरा हस्तांतरित करण्यासाठी.
दलवीर करारसिग मेहता यांनी तिच्या नैसर्गिक प्रेमातून आणि आपुलकीने आणि कोणत्याही आर्थिक मोटवड्याशिवाय नोंदणीकृत बिलकारापासून १० मार्च, २०२३ रोजी मुंबईच्या हमी उपनिव्वंकरकाडे तीरसर स्वाक्षरी केलेली, कार्यानिव्वं, किंवा माललेली आणि नोंदणीकृत नोंदणी क्र.बीडीआर१५५-४०६१-२०२३, आम्ही, आमच्या अशिलांच्या वतीने, ५ फेब्रुार २०२३ रोजी एक पत्र, मे. राजा डेव्हलपर्स डेव्हलपर्सना विनंती केली की ती राणा आमच्या अशिलांच्या नावावर हस्तांतरित करावी आणि त्या जागेचा शोध, रिकामा आणि शांततापूर्ण ताबा द्यावा आणि आमच्या अशिलांला त्या जागेचा योग्य आणि कायदेशीर मालक म्हणून सर्व आर्थिक तपाम मिळविले. आमच्या अशिलांने सर्व आवश्यक कायदापत्रे एक संसेर राजा डेव्हलपर्स नावा सदर केली आहेत, आमच्या अशिलांच्या नावे सधरा हस्तांतरित करण्यासाठी.
दलवीर करारसिग मेहता यांनी तिच्या नैसर्गिक प्रेमातून आणि आपुलकीने आणि कोणत्याही आर्थिक मोटवड्याशिवाय नोंदणीकृत बिलकारापासून १० मार्च, २०२३ रोजी मुंबईच्या हमी उपनिव्वंकरकाडे तीरसर स्वाक्षरी केलेली, कार्यानिव्वं, किंवा माललेली आणि नोंदणीकृत नोंदणी क्र.बीडीआर१५५-४०६१-२०२३, आम्ही, आमच्या अशिलांच्या वतीने, ५ फेब्रुार २०२३ रोजी एक पत्र, मे. राजा डेव्हलपर्स डेव्हलपर्सना विनंती केली की ती राणा आमच्या अशिलांच्या नावावर हस्तांतरित करावी आणि त्या जागेचा शोध, रिकामा आणि शांततापूर्ण ताबा द्यावा आणि आमच्या अशिलांला त्या जागेचा योग्य आणि कायदेशीर मालक म्हणून सर्व आर्थिक तपाम मिळविले. आमच्या अशिलांने सर्व आवश्यक कायदापत्रे एक संसेर राजा डेव्हलपर्स नावा सदर केली आहेत, आमच्या अशिलांच्या नावे सधरा हस्तांतरित करण्यासाठी.
दलवीर करारसिग मेहता यांनी तिच्या नैसर्गिक प्रेमातून आणि आपुलकीने आणि कोणत्याही आर्थिक मोटवड्याशिवाय नोंदणीकृत बिलकारापासून १० मार्च, २०२३ रोजी मुंबईच्या हमी उपनिव्वंकरकाडे तीरसर स्वाक्षरी केलेली, कार्यानिव्वं, किंवा माललेली आणि नोंदणीकृत नोंदणी क्र.बीडीआर१५५-४०६१-२०२३, आम्ही, आमच्या अशिलांच्या वतीने, ५ फेब्रुार २०२३ रोजी एक पत्र, मे. राजा डेव्हलपर्स डेव्हलपर्सना विनंती केली की ती राणा आमच्या अशिलांच्या नावावर हस्तांतरित करावी आणि त्या जागेचा शोध, रिकामा आणि शांततापूर्ण ताबा द्यावा आणि आमच्या अशिलांला त्या जागेचा योग्य आणि कायदेशीर मालक म्हणून सर्व आर्थिक तपाम मिळविले. आमच्या अशिलांने सर्व आवश्यक कायदापत्रे एक संसेर राजा डेव्हलपर्स नावा सदर केली आहेत, आमच्या अशिलांच्या नावे सधरा हस्तांतरित करण्यासाठी.
दलवीर करारसिग मेहता यांनी तिच्या नैसर्गिक प्रेमातून आणि आपुलकीने आणि कोणत्याही आर्थिक मोटवड्याशिवाय नोंदणीकृत बिलकारापासून १० मार्च, २०२३ रोजी मुंबईच्या हमी उपनिव्वंकरकाडे तीरसर स्वाक्षरी केलेली, कार्यानिव्वं, किंवा माललेली आणि नोंदणीकृत नोंदणी क्र.बीडीआर१५५-४०६१-२०२३, आम्ही, आमच्या अशिलांच्या वतीने, ५ फेब्रुार २०२३ रोजी एक पत्र, मे. राजा डेव्हलपर्स डेव्हलपर्सना विनंती केली की ती राणा आमच्या अशिलांच्या नावावर हस्तांतरित करावी आणि त्या जागेचा शोध, रिकामा आणि शांततापूर्ण ताबा द्यावा आणि आमच्या अशिलांला त्या जागेचा योग्य आणि कायदेशीर मालक म्हणून सर्व आर्थिक तपाम मिळविले. आमच्या अशिलांने सर्व आवश्यक कायदापत्रे एक संसेर राजा डेव्हलपर्स नावा सदर केली आहेत, आमच्या अशिलांच्या नावे सधरा हस्तांतरित करण्यासाठी.
दलवीर करारसिग मेहता यांनी तिच्या नैसर्गिक प्रेमातून आणि आपुलकीने आणि कोणत्याही आर्थिक मोटवड्याशिवाय नोंदणीकृत बिलकारापासून १० मार्च, २०२३ रोजी मुंबईच्या हमी उपनिव्वंकरकाडे तीरसर स्वाक्षरी केलेली, कार्यानिव्वं, किंवा माललेली आणि नोंदणीकृत नोंदणी क्र.बीडीआर१५५-४०६१-२०२३, आम्ही, आमच्या अशिलांच्या वतीने, ५ फेब्रुार २०२३ रोजी एक पत्र, मे. राजा डेव्हलपर्स डेव्हलपर्सना विनंती केली की ती राणा आमच्या अशिलांच्या नावावर हस्तांतरित करावी आणि त्या जागेचा शोध, रिकामा आणि शांततापूर्ण ताबा द्यावा आणि आमच्या अशिलांला त्या जागेचा योग्य आणि कायदेशीर मालक म्हणून सर्व आर्थिक तपाम मिळविले. आमच्या अशिलांने सर्व आवश्यक कायदापत्रे एक संसेर राजा डेव्हलपर्स नावा सदर केली आहेत, आमच्या अशिलांच्या नावे सधरा हस्तांतरित करण्यासाठी.
दलवीर करारसिग मेहता यांनी तिच्या नैसर्गिक प्रेमातून आणि आपुलकीने आणि कोणत्याही आर्थिक मोटवड्याशिवाय नोंदणीकृत बिलकारापासून १० मार्च, २०२३ रोजी मुंबईच्या हमी उपनिव्वंकरकाडे तीरसर स्वाक्षरी केलेली, कार्यानिव्वं, किंवा माललेली आणि नोंदणीकृत नोंदणी क्र.बीडीआर१५५-४०६१-२०२३, आम्ही, आमच्या अशिलांच्या वतीने, ५ फेब्रुार २०२३ रोजी एक पत्र, मे. राजा डेव्हलप